

3, 8708. HARIY. 4470. R. 1, 4, 22. 3, 33, 6. MRĀĪH. 107, 15. VIKR. 41. RAGH. 2, 64. 8, 12. 9, 81. KATHĀS. 23, 144. 55, 170. BHĀG. P. 4, 9, 31. MĀRK. P. 16, 70. PAÑĀT. 231, 15. ÇUK. in LA. (III) 37, 7. VET. ebend. 24, 2. वरं याचितवत्यसि R. GORR. 2, 37, 16. याचिवा जलम् KATHĀS. 23, 202. भाग्यापत्तमतः परं न खलु तत्स्त्रीबन्धुभिर्याच्यते ÇĀK. 92, v. l. याचित *erbeten*, *gefordert* AK. 2, 9, 3. H. 806. JĀĀN. 2, 67 (so v. a. *geborgt*; vgl. याचितक). 238. R. 1, 33, 12. SPR. 1573. 2648. KUMĀRAS. 4, 17. KATHĀS. 27, 162. 32, 157. PAÑĀT. 182, 43. अयाचित AK. 2, 9, 3. H. 866. M. 4, 5, 11, 211. JĀĀN. 1, 215. BHĀG. P. 7, 11, 19. अयाचं भृगुशार्दूलम् MBH. 3, 7063. 7, 2106. मा च याचिष्म कं च न 12, 1014. 13, 291. R. 1, 4, 35. याचे ऽय वः सर्वान् MBH. 15, 300. R. 1, 37, 18. 2, 106, 33. MEGH. 3. SPR. 514. KATHĀS. 22, 19. राघवं याच्य शिरसा R. 6, 33, 37. पुनर्नरो याचति याच्यते च SPR. 4350. KATHĀS. 54, 154. याच्यमान MBH. 1, 6129. 5, 5935. 7396. R. 2, 45, 4. याचित *gebeten* M. 4, 228. JĀĀN. 1, 203. 2, 256. R. 1, 46, 15. 2, 45, 27. 90, 19. शिरसा याचितो मया 101, 13. MĀLAY. 55. MEGH. 112. KUMĀRAS. 4, 35. KATHĀS. 12, 140. BHĀG. P. 4, 3, 14. 6, 9, 53. MĀRK. P. 61, 61. PAÑĀT. 169, 8. IV, 7. अतियाचित SPR. 1939. तौ वरौ याच भर्तारम् R. GORR. 2, 8, 17. 5, 56, 106. याचितेमान्वरान्पितृन् M. 3, 258. MBH. 1, 3961. R. 1, 63, 5. 2, 107, 5. 111, 25. R. GORR. 1, 1, 25. RAGH. 12, 17. KUMĀRAS. 7, 52. SPR. 444. KATHĀS. 1, 31. 22, 67. 185. 27, 111. 32, 59. 46, 226. 228. 36, 97. 174. 101, 265. RĀĀ-TAR. 3, 422. 6, 36. BHĀG. P. 4, 9, 34. BHATT. 6, 8. 7, 11. बालानिमान्वसु याचितुम् MBH. 14, 50. नित्यं याच्यमानः M. 8, 181. भोजनं राजा स कदाचिदयाच्यत RĀĀ-TAR. 1, 162. PAÑĀT. 212, 15. अयाचि संभोगम् VOP. 24, 13. याचितस्ते पिता राघवं रामस्य च विवासनम् R. 2, 72, 48. RAGH. 11, 1. KUMĀRAS. 6, 27. KATHĀS. 4, 103. 14, 64. 27, 142. BHĀG. P. 9, 13, 9. HIT. 64, 19. Die Person steht häufig auch im abl., seltener im gen.: यज्ञसिद्धये धनं ब्राह्मणः कदाचिन्नूद्राद्याचित् KULL. zu M. 11, 24. याचमानाः परादन्तम् MBH. 1, 6197. KATHĀS. 8, 31. 36, 44. 63, 159. 113, 38. BHĀG. P. 8, 13, 1. नन्दाद्याचितुं गुरुदक्षिणाम् KATHĀS. 4, 94. 27, 110. कुतो ऽपि क्षीरं याचिवा PAÑĀT. 174, 14. केनाम्भो याचितं भूयात् KATHĀS. 23, 137. राजस्तस्य कदाचित्तु ब्रजतो विज्ञयेच्चरम् । याचि क्वचिद्वला भोजनम् RĀĀ-TAR. 1, 131. Die Sache in comp. mit अर्थे (अर्थम्): शच्यर्थे (शच्यर्थे od. Bomb.) महेन्द्रेणा याचितः MBH. 3, 2198. मोक्षार्थं तव याचितः R. 6, 10, 27. im acc. mit प्रतिः तं स याचते गमनं प्रति 2, 29, 21. प्रसूतिं प्रति याचितः KUMĀRAS. 6, 27. im dat.: व्रतसंपादनाय मया निपुणिकामुखेन पूर्वं याचितो मकराजः VIKR. 37, 7. 8. तं ययाचे ऽभ्यवहाराय *er forderte ihn auf zu essen* BHĀG. P. 9, 4, 36. तेन तदुत्पादनाय याचितः SĀ. zu RV. 1, 123, 1. कन्यां याच् *um ein Mädchen werben*, *ein Mädchen zur Ehe verlangen von Jmd* (abl., seltener acc.) *für Jmd* (कृते, अर्थे) KATHĀS. 17, 75. 52, 94. 53, 86. 90. 103, 22 (विवाहार्थम्). BHĀG. P. 9, 6, 40. 13, 5. यन्मे कन्या स्वकन्यार्थं मोक्षयाचितवानसि MBH. 3, 7432. याचितुं तौ च कन्यां स तत्पितुः — अयोध्यां प्राक्षिणोद्भूतम् KATHĀS. 9, 37. स्वपुत्रगुरुसेनस्य कृते 13, 69. 14, 78. 32, 115. 56, 84. 66, 81. 88, 8. 104, 63. अयाच्यमानो च वरैः SĀV. 1, 28. KATHĀS. 52, 400. याचिता 401. 35 (पितुः). VET. in LA. (III) 16, 10. तत्पितरं सुषेणं तामयाचत KATHĀS. 28, 83. पिता मे याच्यताम् 82. तौ मूर्ता याच्यतां तावत् 112, 178. — 2) *Jmd* (dat.) *Etwas* (acc.) *anbieten*: अस्यै देवताया उर्कं याचामि AV. 15, 13, 8. 9, 6, 4. 48. याचति वित्तं गुरवे शिष्यः DURGAD. bei WEST. — 3) vielleicht so v. a. *versprechen* AV. 6, 118, 3. 119, 3. 7, 57, 1.

VI. Theil.

— caus. याचयति, अयाचयत् P. 7, 4, 2. *werben lassen*: याचयति परस्परम् MBH. 13, 2438. याचयित्वा PAÑĀT. 23, 15 *fehlerhaft für याचिवा*. — desid. यियाचिषते; vgl. oben u. simpl. Z. 3. — अनु *Jmd* (acc.) *in Bezug auf Etwas anflehen*, act. MBH. 10, 611. R. GORR. 2, 120, 20. med. KATHĀS. 92, 48. — प्रत्यनु *Jmd* (acc.) *anflehen*, act. R. 2, 103, 11. — अपि, caus. wofern अपि zum Verbum zu ziehen ist, etwa *nicht haben wollen*, *verwerfen*: अप्यस्य पुत्रान्पौत्रांश्च याचयति बृहस्पतिः AV. 12, 4, 38. — अभि *sehen*, *heischen*, *anflehen*, *bittend angehen* (mit dopp. acc.): अभियाचते (dat. partic.) BHĀG. P. 5, 18, 6. MĀRK. P. 38, 20. शिरसा त्वभियाचि ऽहं कुरुष्व कुरुषो मायि R. 2, 106, 29. रामस्यैवाभियाचते यौवराज्ये ऽभियेचनम् R. GORR. 2, 1, 40. पितरं नो ऽभियाच 1, 33, 27. 5, 27, 30. सगरं चाभयाचत सर्वे प्राञ्जलयः स्थिताः MBH. 3, 8890. 10586. R. 1, 14, 6. 9. 7, 46, 18. BHĀG. P. 3, 22, 13. अभियाचितः *angefleht*, *gebeten* SPR. 4717. BHĀG. P. 3, 2, 25. यदेनं कश्चिद्ब्राह्मणः कंचिदर्थमभियाचेत् MBH. 1, 679. MĀRK. P. 72, 20. राघवं राज्ञाभियाचितः R. GORR. 2, 17, 19. BHĀG. P. 5, 3, 17. — Vgl. अभियाचन. — समभि *anflehen*: कंसं समभियाचती HARIY. 3336. — आ *sehen*: आयाचती R. 2, 53, 25. *sehen um*: आयाचमानाम् — रामस्य च भवं नित्यमभवं रावणास्य च 5, 21, 22. आयाचित u. *Gebet* R. GORR. 2, 1, 40. — उप *um Etwas bitten*: त्वया पुरस्तादुपयाचिता यः सो ऽयं वटः RAGH. 13, 53. भक्तिलक्ष्मीसमृद्धानां किमन्यदुपयाचितम् (subst.) SARVADARÇANAS. 92, 8. fg. नगरद्वारलोष्टस्य यद्वत्स्यादुपयाचितम् VARĀH. BRH. S. 2, 19. — Vgl. उपयाचन, उपयाचित (vgl. noch KATHĀS. 11, 13. PAÑĀT. 213, 14). — निस् *losbitten*, *sich ausbitten*: निर्याचन्भूतात्पुरुषं यमार्यं AV. 6, 133, 3. TS. 3, 1, 2. 2. एष ते रूढ भागो यं निर्याचथाः 2, 4. 5, 1, 2, 4. यममेव देव्यज्ञानस्यै निर्याच्यात्तमन् ऽग्निं चिनुते *nachdem er bei Jama einen Fleck der Erde zur Cultusstätte sich auserbeten hatte* 2, 2, 1. — प्र *sehen*, *bitten um*, *heischen*, *anflehen*, *bittend angehen* (mit dopp. acc.): प्रसीद नः प्रयाचताम् (gen. pl. partic.) MBH. 1, 1259. 12, 9213. 13, 4629. प्रयाचिष्ये 3, 7114. वरमन्यं प्रयाचसे 7, 441. R. 2, 43, 31. कुण्डले मे प्रयाचितुम् MBH. 3, 16948. प्रयाचस्व नदीम् 9950. स पारिजातं यदि न प्रदास्यति प्रयाच्यमानो भवता HARIY. 7210. युक्तास्तेन प्रयाचितुम् R. 5, 81, 42. प्रयाचामो वरं त्वाम् MBH. 3, 8780. st. प्रयाचत 13, 114 *liest die ed. Bomb. besser अयाचत*. — Vgl. प्रयाचक fg. — संप्र dass.: तं गत्वा सकृताः सर्वे वरं वै संप्रयाचत MBH. 3, 8696. — सम् dass., med. KATHĀS. 103, 16. तं पुत्रार्थं समयाचत MBH. 1, 8837. BHĀG. P. 9, 1, 14. गुरुमेधिनं समयाचेरन् 10, 72, 17. याचक (von याच्) nom. ag. *ein Bittender*, *Bettler* AK. 3, 1, 49. TRIK. 2, 8, 56. H. 387. HALĀ. 2, 204. JĀĀN. 3, 139. MBH. 1, 2330. 2, 493. R. 7, 92, 11. SPR. 80. 1048. 1301, v. l. 4937. KATHĀS. 38, 35. 39. 58, 24. Verz. d. Oxf. H. 123, a, 21. 163, a, 1. BHĀG. P. 4, 2, 26. Inschr. in Journ. of the Am. Or. S. 7, 9, Pl. 33. अयाचकः सदा योगो MBH. 12, 342. याचकी f. *Bettlerin* 1, 3289. याचन (wie oben) 1) n. *das Bitten*, *Betteln*: भ्रातं याचनतपरेणा मनसा SPR. 2079. अनेन पथिकस्य वसतियाचनं प्रतीयते *das Bitten um* SĀ. D. 332, 11. *das Werben um*: उक्तिं VET. in LA. (III) 16, 9. — 2) f.

8